

माहे जुलै २००७ च्या पावसाळी अधिवेशनातील  
पुरवणी मागणी - नंदूरबार जिल्हयातील नवापूर येथील  
सांगवली मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधी  
उपलब्ध करून देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र. जसंवि २००७/प्र.क्र ३८/ का.५  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२  
दिनांक २१ सप्टेंबर, २००७

बाचा :- १) यित विभागाचे परिपक्क क्रमांक - पूरक-१०.०७/प्र.क्र.२३३/२००७/अर्थसंकल्प-३,  
दिनांक १० ऑगस्ट, २००७ व दिनांक १० सप्टेंबर, २००७.

२) शासन निर्णय, अदिवासी विकास विभाग, क्रमांक बीयुडी-२००७/प्र.क्र.५०/का.७,  
दिनांक १४ सप्टेंबर, २००७.

प्रस्तावना :- सन २००७-०८ या वर्षात सांगवली मध्यम प्रकल्प, ता. नवापूर, जिल्हा नंदूरबार या प्रकल्पाची दुरुस्ती करण्यासाठी रूपये ३२९.३८ लक्ष इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव जासंपदा विभागाने सादर केला आहे. या योजनांचा आदिवासींच्या दृष्टीने सिचनासाठी होणारा लाभ पहाता सदर प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामासाठी आदिवासी उपयोजनेतून रु. ३२९.३८ लक्ष इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- सदर योजनांच्या कामासाठी आवश्यक रक्कम रु.३२९.३८ लक्ष (रु. तीन कोटी एकोणतीस लाख अडकीस हजार फक्त) इतक्या रकमेची पुरवणी मागणी बाब क्र. १८६ अन्वये माहे जुलै, २००७ च्या पादमाळी अधिवेशनात सादर केली होती. सदर पुरवणी मागणी मंजूर झाली आहे.

२. आता महाराष्ट्र ( द्वितीय पुरवणी ) यिनियोजन अधिनियम २००७ ( सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२० ) मऱ्यानून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग -चार, दिनांक २६ जुलै २००७ गेजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तस्तूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

३. संदर्भाधीन दिनांक १४ सप्टेंबर २००७ च्या शासन निर्णयान्वये या योजनेकरिता उपरोक्त उपलब्ध तस्तूदीमधून टक्केवारी रुचं यगच्छून रु. २६५.०९/- लक्ष (रुपये दोन कोटी पासष्ट लाख नऊ हजार फक्त) एवढी नस्तूद अधिक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जलधारा यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. सदर तस्तूद कैश फलो प्रमाणे खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

४. संबंधित अधिकारी अभियंता, यांनी चालू यितीय वर्षात, संबंधीत योजनेसाठी सदर मंजूर तस्तूद, वरील बाचा येथील अ.क्र (२) वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून खाली दर्शविलेल्या कैश फलो प्रमाणे खर्च करावी. ( रुपये हजारात )

लेखाशोर्ष	सप्टेंबर	ऑक्टोबर	नोव्हेंबर	डिसेंबर	जानेवारी	फेब्रुवारी	मार्च	एकूण
४७०९ बी-२६४	२९००	१०००	१०००	५०००	१००००	१३२३८	०	३२९३८


(\*) ( वियरणात दाखविलेल्या तस्तुदी टक्केवारी खर्च थरून दर्शविण्यात आलेल्या आहेत. मात्र नियंत्रक/अंमलबजावणी अधिका-यांनी टक्केवारी खर्च वगळून खर्च करावयाचा आहे.)

ज्यूर तस्तुदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची नियंत्रक /अंमलबजावणी अधिका-यांनी दक्षता घ्यारी. या योजनेवर इगालेल्या खर्चाच्या अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदूरबार य शासनास सादर कराया.

६. उपरोक्त तस्तुदीचा खर्च मागणी क्र. टी -६, मुख्य लेखाशिर्ष ४७०१- मोठे व मध्यम पाटबंधा-यावरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- जनजाती क्षेत्र उपयोजना - ०३- मध्यम पाटबंधारे - राज्य योजनांतर्गत योजना- (१)-मध्यम पाटबंधारे वाणिजिक (४७०१ बी २६४) या लेखाशिर्षाखाली दर्शविण्यात याया.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या देवसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७०९२३३४२३५९००३ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

  
(प्रसंत माने)  
कार्यासिन अधिकारी

प्रति,

अधिकारी अभियंता य प्रशासक, लाभवेत्र विकास प्राधिकरण, जळगांव.

कार्याकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे.

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

जिल्हाअधिकारी य सदस्य सचिव, जिल्हा नियोजन य विकास मंडळ, नंदूरबार.

जिल्हा कोषागार अधिकारी, धुळे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदूरबार/तलोदा.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुसेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिस्कार) मुंबई/ नागपूर.

मुख्य अभियंता,(बासप्र) य सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

आंतरराष्ट्रीय सल्लागार य उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय

उपसचिव, लघुपाटबंधारे, जलसंपदा विभाग, मंत्रालय.

वित्त विभाग, (व्यय ३२/३४/ अर्यसंकल्प-३ य ३७) मंत्रालय, मुंबई

अर्थशास्त्रा (३ प्रती) लपा-३/२ (सिंचनव्यय) कामे, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

काम अधिकारी (का.६/६) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मेशाम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.